

पिट् पेटति *tönen; häufen* Dhātup. 9, 24. — Vgl. पिट, पिट्क.

पिट् 1) *Korb*, m. AK. 2, 9, 26. n. H. 1017. घ्न^० (Conjectur) Spr. 1558. Vgl. नील^०. — 2) n. *Daoh* Trik. 2, 2, 5.

पिट्क (von पिट) m. n. gaṇa अर्धर्चादि zu P. 2, 4, 31. Siddh. K. 249, a, 1. 1) *Korb*, m. AK. 2, 10, 30. H. 1017, Sch. an. 3, 66. Med. k. 119. Gewöhnlich n., selten m. und f. (घ्न). पिट्केन क्कुरति gaṇa उत्सङ्गादि zu P. 4, 4, 15. खनित्रपिट्के du. R. 2, 37, 5. R. Gorr. 2, 31, 19. 37, 5. 39, 20. खनित्रपिट्काधर R. Schl. 2, 31, 25. फालपिट्क n. (= खनित्रपिट्क, दात्रपिट्क) 36, 25. दात्रपिट्क n. MBh. 12, 8392. Märk. P. 50, 86. H. 243, Sch. Saddh. P. 4, 19, b. पिट्कानिमान् 20, a. सप्रूर्णपिट्काः सर्वे MBh. 5, 5249. (पिशाचौ) खादत्तौ मांसपिट्कं पिबन्तौ रुधिरं बद्धं *einen Korb mit Fleisch oder eine grosse Masse Fleisch* Hariv. 14578. 14704. 15994. Vgl. गणिया^०, त्रि^०, पेट, पेटक u. s. w. — 2) *Beule*, m. f. n. AK. 2, 6, 2, 4. Med. m. H. 466. H. an. Halāj. 2, 449. — Varāh. Brh. S. 51, 1. fgg. पिट्कलक्षण N. des 51ten Adhājā. सपिट्को (so ist zu lesen) ऽभवत् Rāḡa-Tar. ed. Calc. 4, 526. *Geschwür* Vjutr. 221. Vgl. पिडक. — 3) *ein best. Schmuck an Indra's Banner* MBh. 1, 2354. Varāh. Brh. S. 42, 7. 41. fgg. — 4) m. N. pr. eines Mannes (neben पिट्का) gaṇa शिवादि zu P. 4, 1, 112.

पिट्कौ (von पिट्क) f. *eine Menge von Körben* gaṇa पाशादि zu P. 4, 2, 49. पिट्काकी = पिट्काकी Wils.

पिट्काश m. *ein best. Fisch, Silurus Pabda* (पर्वत, वर्मि) Bhūbipr. im ÇKDr. *Esax scolopax* Wils.

पिट्काकी f. *Cucumis colocynthis* Ratnam. im ÇKDr. पिट्काकी Wils.

पिट्का neben पिट्क gaṇa पाशादि zu P. 4, 2, 49 und उत्सङ्गादि zu 4, 15. m. N. pr. eines Mannes (daneben पिट्का) gaṇa शिवादि zu P. 4, 1, 112. N. pr. eines Weisen Uṇādik. im ÇKDr.

पिट्काकौ f. collect. von पिट्का gaṇa पाशादि zu P. 4, 2, 49.

पिट्क n. *Weinstein an den Zähnen* Çabdār. im ÇKDr. — Vgl. किट्क, पिट्पिका.

पिट्क्य् पिट्क्यति *feststampfen*: परितः कुट्टनेन पामूनवटे ऽधः प्रवेशयति पिट्क्यतीत्यर्थः Schol. zu Kāṭj. Çr. 6, 3, 11. पिट्क्यत् *festgestampft* so v. a. *platt gedrückt* Med. ḷ. 41. — पिट्क्य् kann als denom. von पिट् = पिष्ट gefasst werden. Vgl. पिञ्चित.

पिट् पेटति *Jmd zu nahe treten, verletzen; geplagt sein* Dhātup. 9, 54.

पिट् 1) *Topf, Kochtopf*; m. AK. 2, 9, 31. Med. f. 183. n. Trik. 3, 3, 362 (lies स्थाल्या म^०). H. 1019. an. 3, 578. Halāj. 2, 159. f. ḷ Rājā. zu AK. ÇKDr. Vjutr. 137. Zu belegen nur n. und ein Mal f. MBh. 3, 202. 7, 2159. 2367. 12, 1019. 14, 89. 2888. 15, 727. पिट् इवलदतिमात्रं निजापार्थानिव दकृत्तितराम् Spr. 1782. सूर्यतप्तपिट्काम्बुपायिनः Varāh. Brh. S. 24, 30 (= Pañāt. I, 241). घटपिट्कनिभोदर 87, 18. पूर्णो जठरपिट्क्रे Pañāt. V, 83. जठरपिट्करी डुप्पूरयम् Spr. 188. — 2) m. *ein topfähnlicher Aufsatz auf einem Gebäude* Trik. 2, 2, 8. — 3) n. *Butterstößel* Trik. H. an. Med. — 4) n. *die Wurzel von Cyperus rotundus* AK. 3, 4, 25, 190. H. an. Med. — 5) m. Bez. eines best. Feuers Hariv. 10467. — 6) m. N. pr. eines Dānava MBh. 2, 366. Hariv. 12696. Langl. II, 409. — Vgl. पैटर्.

पिट्क (von पिट्क) 1) *Topf, Kochtopf*: कपाल Spr. 729. — 2) m. N. pr. eines Nāga MBh. 1, 1559. 2156. 5, 3630. Hariv. Langl. I, 307.

पिट्कानिम् m. N. pr. eines Mannes Rv. 6, 26, 6. — Vgl. पैठानिसि.

पिडक m. (H. 466, v. l. für पिट्क) und पिडका f. *Knoten, Beule, Blatter, Bläschen, papula, pustula*: पक्त्र, षपक्त्र Suçr. 1, 263, 8. 67, 15. 92, 8. 118, 3. 120, 3. 265, 19. 2, 2, 6. 58, 5. 124, 4. 137, 1. 296, 20. 308, 6. 333, 6. सपिडको (so ist zu lesen) ऽभवत् Rāḡa-Tar. 4, 526: *Nirgends entschiedenes m.* Vgl. पिट्क 2.

पिडकावत् (von पिडका) adj. *mit Knoten u. s. w. versehen* Suçr. 1, 96, 20. 268, 17.

पिडकिन् (wie eben) adj. dass. Suçr. 1, 88, 11.

पिएड् s. पिएड्य्.

पिएड m. AK. 3, 6, 2, 18. 1) m., selten n. *runde Masse, Ballen, Klumpen, Knopf, Kloss, globus, globulus*; m. = गोल H. an. 2, 123. Med. ḷ. 18. 19. = सान्द्र Trik. 3, 3, 114. H. an. (n.). Med. या ते गात्रापामुतुष्ठा कृषामि ता ता पिएडानां प्र शुक्लाम्यमौ Rv. 1, 162, 19. TS. 2, 3, 8, 2. Çat. Br. 2, 4, 2, 24. त्रीह्मिय 5, 5, 5, 9. 6, 5, 2, 7. 14, 1, 2, 18. नवनीत^०, घृत^० Pār. Gṛh. 2, 1. Kauç. 52. 54. (रुक्म) एकविंशतिपिएड mit 21 Knöpfchen versehen Kāṭj. Çr. 16, 3, 1. 17, 4, 2. लोहित^० Çat. Br. 14, 6, 11, 3. शकृत्^० Kauç. 7. 19. 20. षयः^० *eine eiserne Kugel, ein Klumpen Eisen* MBh. 3, 71. Bālab. 7. Vedāntas. (Allah.) No. 35. Jāḡn. 2, 105. Ind. St. 4, 266. दाह^०, ऊर्णा^० ebend. सार^० Suçr. 2, 73, 21. 4, 163, 13. शात्त्योदन^० 170, 3. 322, 7. 2, 337, 14. मांस^० Hariv. 1130. Pañāt. 136, 2. 226, 20. पिशित^० Prabh. 67, 2. आमिषस्य Ragh. 2, 59. पिएडशोर्षातिवक्त्राः MBh. 12, 3749. कुम्भौ तु पिएडौ शिरसः (beim Elephanten) AK. 2, 8, 2, 5. H. 1226. Nach Çabdār. bei Wilson geradezu = कुम्भ. तमःपिएडौ इव त्रयः (vgl. u. पिएडल) *Klumpen Finsterniss* Kathās. 4, 81. षयस्मैरग्निपिएडैः संदशैः *die Knöpfchen am Ende der Zange, mit denen man zwickt* (pince Burnouf) Brāg. P. 5, 26, 19. पिएडौ Kāṭh. 11, 10. शाक^० Çāṅkh. Gṛh. 1, 11. Āçv. Gṛh. 4, 3. Çr. 2, 3. पुरोक्ताशस्य 5, 17. Mehlkloss Suçr. 1, 236, 3. नीताय तुरगायाप्रु भक्तपिएडौ सुगन्धिनीम् । द्यात्पुरोहितस्तत्र संमह्य शाक्तिमल्लकैः || Kālikā-P. 86 im ÇKDr. — 2) m., selten n. *Mehlkloss beim Manenopfer*, = निवाप Med. Lātj. 2, 10, 4. Kāṭj. Çr. 4, 1, 11. 16. Çāṅkh. Gṛh. 4, 7. Pār. Gṛh. 3, 10. M. 3, 215. 218. 219. 260. 9, 186. न्युप्य पिएडोस्तान् 3, 216. निर्वपित् 9, 140. दा 132. 136. पञ्च पिएडाननुकृत्य न स्त्रायत्परवारिषु Jāḡn. 1, 159. पिएडः पितृणां व्युच्छिद्येत् Brāhmaṇ. 3, 8. MBh. 13, 5938. fgg. पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिएडोदवाक्रियाः Brāg. 1, 42. पुत्रः पिएडप्रयोजनः Spr. 1788. Ragh. 1, 66. 8, 26. Märk. P. 30, 5. 50, 91. VP. 315. — 3) *Bissen, Mundvoll*; m. = कवल H. 423. H. an. एकैकं क्कामयेत्पिएडं कृञ्जे प्रुक्ते च वर्धयेत् (beim Kāṅdrājāṇa) M. 11, 216. 218. fgg. पिएडं द्याद्वाङ्गिने Varāh. Brh. S. 43, 20. कृत्तिपिएडानि Pañāt. I, 356. — 4) m. *Bissen* so v. a. *das Brod, von dem man sich nährt, Lebensunterhalt*; m. f. n. = आहार Trik. 3, 2, 27. n. = जीवन, आजीवन H. an. Med. पुत्रकृस्तातु का नारी सन्नयुक्ता मनस्विनी । भोक्तुमुत्सकृते पिएडम् R. 4, 19, 26. त्वयि पिएडश्च कीर्तिश्च संतानं च प्रतिष्ठितम् MBh. 1, 4148. त्वयि तनुश्च पिएडश्च धृतराष्ट्रस्य दृश्यते 6, 1626. 13, 977. 981. परपिएडोपजीविनः 1, 5671. 5, 4534. परपिएडमुदीने 4492. परपिएडरत Spr. 807. परपिएडोल्लुपतया Bhartr. 3, 48. किमकं परपिएडेनात्मानं भोजयामि Hit. 31, 21. भर्तुः पिएडमनुस्मर्न् MBh. 6, 8403. भर्तुः पिएडस्य निर्वेशं कर्तुम् R. 3, 33, 25. ष्वशयं राजपिएडस्तेनिर्वेश्यः MBh. 3, 1426. राजपिएडभयोदते यदि क्काम्यति जीवितम् 5, 4362. ब्रह्मस्वहारिणाश्चैव राजपिएडा-